कामगारांची संख्या

BCOM SEM VI

A-325 ADVANCED ACCOUNTING -II

Time: One Hour Max. Marks: 40 Instruction Attempt All Questions. Attempt Any 40 Questions. 1 Interest paid or dividend paid recorded to -----दिलेला लाभांश किंवा व्याज नोंदविला जातो. (D)Asset (A)Revenue A/C (B)Net Revenue A/C (C)Capital A/C महसूल लेखा निव्वळ महसूल लेखा भांडवल लेखा संपत्ती लेखा 2 Revenue account is -----महसूल लेखा =----आहे. (A)Trading A/C (B)P & L A/C (C)Both a and b (D)None of the above वरीलपैकी नाही व्यापारी लेखा नफा तोटा लेखा दोन्हीही अ आणि ब 3 The functions of Electricity company is -----विद्युत कंपनी -----कार्य करते. (A)Generation (B)Distribution and trading (D)All of the above (C)Transmission निर्मिती वितरण आणि व्यापार स्थानांतरण वरील सर्व 4 Final accounts of Electricity company consists of -----विद्तुत कंपनीच्या अंतिम लेख्यात -----चा समावेश होतो. (B)Net Revenue A/C (C)Capital A/C and General Balance sheet (D)All of the above (A)Revenue A/C महसूल लेखा निव्वळ महसूल लेखा भांडवल लेखा आणि सामान्य ताळेबंद वरील सर्व Capital account indicates -----भांडवली लेखा -----दाखवितो. (A)Capital expenditure (B)Capital Receipts (C)Both a and b (D)None of the above दोन्हीही अ आणि ब वरीलपैकी नाही भांडवल खर्च भांडवल प्राप्ती If capital receipts is Rs 10,20,000 and capital expenditure is Rs 10,16,000 $\frac{1}{2}\%$ contingency reserve is calculated on Rs.-----जर भांडवली प्राप्ती रु, १०,२०,००० आणि भांडवली सर्च रु १०,१६,००० आहे . $\frac{1}{2}\%$ टक्क्याने संभाव्य निधीचे गणगत -----वर करतात. (A)Rs 10,20,000 (B)Rs 10,16,000 (C)Rs 4,000 (D)None of the above 7 Share premium is -----भागावरील प्रण्याज हे -----आहे. (D)Liability (A)Capital expenditure (B)Capital receipts (C)Asset भांडवली खर्च भांडवली प्राप्ती संपत्ती देयता Which of the following is not capital expenditure खालीलपैकी कोणता घटक भांडवली खर्च नाही (A)Building (B)Machinery (C)Furniture (D)Debenture कर्ज रोखा इमारत उपस्कर Which of the following is not capital receipts खालीलपैकी कोणता घटक भांडवली प्राप्ती नाही. (A)Equity shares (B)Debentures (C)Bank loan (D)Machinery बँकेचे कर्ज सामन्य भाग यंत्र 10 Transfer to contingency reserve is recorded to ----संभाव्य निधीला केलेली स्थानांतराची रक्कम ------नोंदवितात. (B)Liability side (C)Both a and b (A)Net revenue A/C (D)None of the above दोन्हीही अ आणि ब निव्वळ महसूल लेखा देयता वरील पैकी नाही 11 Depreciation charged on fixed asset of electricity company is recorded to -----विद्युत कंपनीच्या स्थिर संपत्तीवर आकारलेला घसारा -----वर नोंदवितात. (A)Revenue A/C (B)Liability side (provision) (C)Both a and b (D)None of the above महसल लेखा नावे देयत्ता बाजू (तरतूद) दोन्हीही अ आणि ब वरील नाही 12 Non- departmental incomes directly charged to ----विभागाशी संबंधित नसलेले उत्पन्न प्रत्यक्ष ------- दाखवितात. (A)Departmental trading A/C (B)Departmental P & L A/C (C)General P & L A/C (D)Balance sheet विभागीय व्यापारी लेखा विभागीय नफा तोटा लेखा सामान्य नफा तोटा लेखा ताळेबंद 13 Labour welfare expenses are allocated on the basis of ----मजूर कल्याणासाठीचा खर्चाची विभागणी -----आधारे केली जाते. (A)No.of workers (C) (D) (B)Area used

परिसर (जागा) वापर

14 Transfer of goods from A to B whic			
(A)'B' Account	(B)'A' Account	(C)Both a and b	(D)None of the above
'B'लेखा	(B)A Account 'A' लेखा	दोन्हीही अ आणि ब	वरील नाही
15 Interest on debentures is recorded to कर्ज रोखाण्यावरील व्याजला नों) 	ધાન્ફાફાઝ આવિ વ	પરાળ માહ્ય
(A)Trading A/C	(B)Asset	(C)General P&L A/C	(D)All of the above
व्यापारी लेखा	संपत्ती	सामान्य नफा / तोटा लेखा	वरील सर्व
	s profit of Rs 20,000 then rate of gross pro		7/1/17
	भ रु २०,००० असेल तेंव्हा ढोबळ नफ्याच दर बि		
(A) 20%	(B) 25%	(C) 15%	(D)None of the above
	. ,	, ,	वरील नाही
२० टक्के	२५ टक्के	१५ टक्के	પરાભ માહ્ય
17 Stock reserve is debited to स्कंधामधील फरकच्या नावे बाज्			
· ·	• ((0)7	(B) (II) (II)
(A)General P & L A/C	(B)Trading A/C	(C)Departmental P&L A/C	(D)All of the above
सामान्य नफा / तोटा लेखा	व्यापारी लेखा	विभागीय नफा/तोटा लेखा	वरील नाही
18 Sales ratio is used for the allocation			
विक्री प्रमाणाचा उपयोगची वि			
(A)Welfare expenses	(B)Advertisement	(C)Depreciation	(D)Income tax
कल्याण खर्च	जाहिरात	घसारा	आयकर
19 Canteen expenses are allocated on the			
उपहार गृह खर्चाची विभागणी	च्या आधारे केली जाते.		
(A)Sales	(B)Average stock	(C)No. of employees	(D)Purchase
विक्री	सरासरी स्कंध	कर्मचारी संख्या	खरेदी
20 Allocate salaries and wages in the ra	atio of 1:2 between departments 'X' and 'Y'	(If amount of salary & wages Rs 72,000) th	en X and Y=
'X' आणि 'Y' विभागाला वेतन आणि म	जुरी १:२ या प्रमाणात विभागावी जर वेतन आ [ि]	णे मजुरी ७२,००० रु असेल टर 'X' आणि 'Y' =	
(A)24000	(B)48000	(C)24000	(D)48000
21 The period of return is expired, it ca	n be called		
परतीचा कालावधी संपल्यावर त्यास	म्हणता येईल		
परतीचा कालावधी संपल्यावर त्यास (A)Sale cretained	म्हणता येईल (B)Rent	(C)Both a and b	(D)All of the above
		(C)Both a and b दोन्हीही अ आणि ब	(D)All of the above वरील सर्व
(A)Sale cretained	(B)Rent भाडे	` '	
(A)Sale cretained বিক্রী 22 If the barrel return within a period o	(B)Rent भाडे nlyto be charged.	` '	
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते.	दोन्हीही अ आणि ब	वरील सर्व
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase	वरील सर्व (D)Transfer
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विक्री किमत	दोन्हीही अ आणि ब	वरील सर्व
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepa	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase	वरील सर्व (D)Transfer
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल पर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepa इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विक्री किमत ared	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase सरेदी	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल पर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepa इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्रेदी (C)Rental price	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepa इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase सरेदी	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर
(A)Sale cretained विकी 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to the stock of Drums account is prepared for the stock of Drums account is prepared to the stock of Drums account is prepa	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is preparate कर्म स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above
(A)Sale cretained विकी 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is preparate of the stock of Drums account is prep	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared ततात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व
(A)Sale cretained विकी 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is preparate of the stock of Drums account is prep	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विक्री किमत ared तात. (B)Selling price विक्री किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विक्री किमत ared तात. (B)Selling price विक्री किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात. (B)Drums trading A/C debit side	दोन्ही ही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to मुळ किमत 24 Barrels trading account is prepared to बरेल व्यापारी लेखाशोधण्यासाठी त (A)Profit नम्म 25 Sales and rental charges are recorde विक्री आणि भाडे आकारणीनोंदवि	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किंवा तोटा	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विकी 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums account is	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side डम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase खरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विकी 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums account is	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared ततात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तातत (B)Drums trading A/C debit side ड्रम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase खरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विकी 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums trading account is preparate of the stock of Drums account is	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side डम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase खरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side ड्रम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला अ0 and estimated life is 30 years, then dep इ० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब preciation per drum=	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side ड्रम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला अ0 and estimated life is 30 years, then dep इ० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब preciation per drum=	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side ड्रम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला अ0 and estimated life is 30 years, then dep इ० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase स्वरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब preciation per drum=	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side ड्रम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला 30 and estimated life is 30 years, then dep ३० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र (B)Rs 70	(C)Purchase	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared हम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side ड्रम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला अ30 and estimated life is 30 years, then dep ३० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र (B)Rs 70	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase सरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब preciation per drum=	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परर (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared to इम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side इम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला 30 and estimated life is 30 years, then dep ३० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र (B)Rs 70	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase सरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब preciation per drum=	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही (D)None of the above वरील नाही
(A)Sale cretained विक्री 22 If the barrel return within a period o जर ठरलेल्या विशिष्ठ मुदतीत बरल परत् (A)Rent भाडे 23 The stock of Drums account is prepared हुम स्कंध लेखा	(B)Rent भाडे nlyto be charged. त केल्यास फक्तआकारले जाते. (B)Sales price विकी किमत ared तात. (B)Selling price विकी किमत for finding out तयार केला जातो. (B)Loss तोटा d to तात (B)Drums trading A/C debit side इम व्यापारी लेखाच्या नावे बाजूला 30 and estimated life is 30 years, then dep ३० आणि अंदाजित आयुष्य ३० वर्ष असेल तर प्र (B)Rs 70	दोन्हीही अ आणि ब (C)Purchase सरेदी (C)Rental price भाडे किमत (C)Profit or loss नफा किवा तोटा (C)Both a and b दोन्हीही अ आणि ब preciation per drum=	वरील सर्व (D)Transfer स्थानांतर (D)All of the above वरील सर्व (D)None of the above वरील नाही (D)None of the above वरील नाही

29 I Tovision for un realised profi	it given in that balance recorded to		
अप्राप्त नफ्याची तरतूद रक्कम ते	ोरीज प्रत्रकात दिली असेत तर त्याची नोंदकर	ावी	
(A)P&L debit side	(B)Asset side	(C)Receipt side	(D)Expenditure side
नफा / तोटा नावे बाजूला	संपत्ती बाजूला	प्राप्ती बाजूला	भांडवली खर्च बाजूला
30 Personal expenses taken into o	consideration as		
व्यक्तिगत खर्चसमजून	विचारात घ्यावे.		
(A)Drawing	(B)Capital	(C)Both a and b	(D)None of the above
उचल	भांडवल	दोन्हीही अ आणि ब	वरील नाही
31 Intersest on capital is recorded समायोजनेनुसार भांडवलावरील व	* *		
(A)P & L A/C Dr.	(B)On liability side	(C)Both a and b	(D)None of the above
32 Bank loan Rs 40,000/- secured	d on stock value Rs 65,000/- is called		
बँकेचे कर्ज ४०,००० रु चे स्कांधाच्य	या ६५,००० रु मूल्यावर तारण ठेवून घेतले आहे तर	अशा कर्जालाम्हणतात	
(A)Fully secured creditors	(B)Partly secured creditors	(C)Unsecured creditors	(D)Preference creditors
पूर्ण सुरक्षित धनको	अर्धसुरक्षित धनको	असुरक्षित धनको	अग्रहक्काचे धनको
33 Book debts are			
येणे बाकी (ऋणको) ची विभागणी	स्वरुपात असते.		
(A)Good	(B)Doubtful	(C)Bad	(D)All of these
चांगले	संशयित	वाईट	यापैकी सर्व
34 Taxes are			
आयकर हेआहे.			
(A)Preferential creditors	(B)Partly secured creditors	(C)Fully secured creditors	(D)Unsecured creditors
अग्रहक्काचे धनको	अर्धसुरक्षित धनको	पूर्ण सुरक्षित धनको	असुरक्षित धनको
35 Deficiency account is credited	l by		
तफावत किंवा तुट लेख्याचा जमा	बाजूलादाखवितात		
(A)Net loss	(B)Bad debts	(C)Drawing / other losses	(D)All of the above
शुध्द तोटा	बुडीत बाकी	उचल / इतर तोटे	वरीलपैकी सर्व
36 Deficiency account is debited			
तुट लेख्याच्या नावे बाजूलार	राखवितात.		
(A)Capital	(B)Net profit/ other in come	(C)Balance	(D)All of the above
भांडवल	शुद्ध नफा∕इतर उत्पन्न	शिल्लक	वरील सर्व
37 Doubtful debts Rs 200 estimat	ted to realise 40%. the amount of bad debts is	s Rs	
संशयित बुडीत बाकी २००० रु अंद	ाजित प्राप्ती ४०% असेल टर बुडीत बाकीची रक्कम	Γ=	
(A)Rs 1200	(B)Rs 800	(C)Rs 2000	(D)All of these
१२०० रु	८०० रु	२००० रु	वरीलपैकी सर्व
38 Furniture book value 30,000 a	and realise value Rs 10,800. the difference Rs	19,200 is	
उपस्काराचे पुस्तकी मूल्य ३०,०००	रु आणि त्याचे प्राप्त मूल्य १०,८०० रु त्यातील फरव	क १९,२०० येतो. त्यास -म् हणतात.	
(A)Other income	(B)Other loss	(C)Drawing	(D)Capital
इतर उत्पन्न	इतर तोटा	उचल	भांडवल
39 Gift of property is			
संपत्ती बक्षीस हेआहे.			
(A)Asset	(B)Other income	(C)Asset & other income	(D)None of these
संपत्ती	इतर उत्पन्न	संपत्ती आणि इतर उत्पन्न	वरीलपैकी नाही
40 Increase in liability is			
देयतेमध्येवाढ झाल्यासअस	नतो.		
(A)Profit	(B)Loss	(C)Both a & b	(D)None of these
ਕਾਸ਼	नोटा	थ थाणि व होन्ही	वरीलपैकी नाटी